

RKD AGRI & RETAIL LIMITED

**(Formerly known as Himalchuli Food
Products Limited)**

Reg Off : B-102, Saraswati Apt. Radhakrishna, Marg Mogra

Village, Andheri (East), Mumbai - 400069

Phone: 022-268751 80

Email : himalchulifoodproducts@gmail.com

Website: www.hfpltd.in

CIN: L15400MH1986PLC316001

Date: 30th December, 2022

To,
The Department of Corporate Service
BSE Limited
Department of Corporate Services,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 511169

Subject: Newspaper Advertisement of notice of EOGM.

Dear Sir,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the publication made with regards to the E-Voting to be done, pursuant to section 108 of the Companies Act, 2013 on the businesses to be transacted in the Extra Ordinary General Meeting to be held on 25th January, 2023.

We hereby enclosed the copies of newspaper publications had on Friday the 30th December, 2022 in News Hub (in English language) and Prathakal (in Marathi language) for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For RKD Agri & Retail Limited

**Nilesh Savla
Director
DIN: 05354691**

Western Ghats will send revised report on environment sensitive area - Forest Minister Mungantiwar



Nagpur :
"Considering the issuance of the final notification of the Western Ghats Eco-Sensitive Area considering the biodiversity and environmental changes, the state government is conducting a scientific study and sending a revised report to the central government. Before that, the people's representatives of the concerned areas will be heard," said Forest Minister SudhirMungantiwar in the Legislative Assembly today. Member Bhaskarrao Jadhav raised this issue through an interesting suggestion. At that time the Minister Shri. Mungantiwar was speaking. He said, "In line with the submission of the state report on finalization of the Western Ghats Environmentally Sensitive Area to the Central Government, instructions were given for resubmission in a meeting presided over by the then Chief Minister on 20th August 2020. Accordingly, in the draft notification dated December 13, 2021, out of 2,133 villages, 2,111 villages were included in the final notification, inclusion of 42 villages created by division and exclusion of 22 villages were submitted to the Central Government and a request was made to issue the final notification of the Western Ghats Environmentally

Sensitive Area. The central government has issued a draft notification on July 6, 2022, and the provisions and villages included in it are the same as the draft notification dated October 3, 2018. The notification covers a total of 2,133 villages, of which 292 are in Ratnagiri district. According to the provisions of the notification, mining, thermal power plants, red category industries, large construction projects in environmentally sensitive areas have been banned. However, according to the provisions of the notification, the local people's representatives are going to the villages included in the Western Ghats environment sensitive area and getting their opinion, feedback and suggestions. A meeting will be organized in Mumbai with the Union Minister. In this meeting, the opinion of Chief Minister, Deputy Chief Minister, concerned public representatives and scholars will be sought. Accordingly, in accordance with the issuance of the final notification of the PaschimGhat Environmentally Sensitive Area, the process of sending a revised report to the state government is underway," said Minister Shri. Mungantiwar said. Opposition leader AjitPawar participated in the discussion.

Counterfeit Products Of Canon Seized



Mumbai :
Cuffe Parade Police Station along with Enforcers of Intellectual Property Rights (EIPR) conducted a raid at Hitesh Computers located in Wadia Building on Kawsaji Patel Street, Fort and seized counterfeit Canon products from the location. The Police came across several fake products including packed toner cartridges, packed ink cartridges, toner outer boxes, bubble packs, CSF stickers and toner stickers, among others that were stored and sold under the Canon brand name. The Police also seized printing machines including MRP stickers, laptop, glue gun machine, glue sticks and a lamination machine from the location. Pradeep Tribhuvan Sharma has been arrested from the location and FIR has been lodged against

the accused at MRA Marg Police Station. Dr Hari Balaji - Deputy Commissioner of Police, Zone I gave permission to conduct the raid. The fake products were seized with the help of Mr SwapnilPatil - Asst. Police Inspector and staff of Cuffe Parade Police Station, Mumbai. The case has been registered at MRA Marg Police Station vide FIR No. 1006, dated 23.12.2022, U/s. 51, 64 of Copyright Act 1957. Police is further investigating the case.

PUBLIC NOTICE
NOTICE IS given on behalf of my client MR. DUNGARMAL NAGJI CHOCHAN who is the owner of Shop No. 01, GROUND FLOOR, RAJESHWARI C BLDG CO-OP. HSG. SOC. LTD., Talav Road, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401105. However, my client has lost the Original agreement Dated 22.07.1994 executed between MRS. DIPIKA D. MODI AND MR. RAVINDRA K. NAYAK in respect of the above said Shop premises. If any person is having any claim in respect of the above said original agreement dated 22.07.1994 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise however they are requested to inform me and the undersigned in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed to have been waived and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said Shop premises is clear and marketable.
Date: 30/12/2022
R.L. Mishra
Advocate, High Court, Mumbai
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE
Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mr. Smita Gaurang Pawani was member of Shree Ashvinayak Industrial Premises Co-op Society Ltd. and Owner of Flat No. 105, on First Floor, in Building known as "Shree Ashvinayak, in Shree Ashvinayak Industrial Premises Co-op Society Ltd. situated at Village Waliv, Taluka Vasai, Dist Palghar. Whereas Mrs. Smita Gaurang Pawani died instated on 10/05/2021 leaving behind her husband Mr. Gaurang C Pawani and son Mr. Chintan Pawani as a legal heirs. My clients Mr. Gaurang C Pawani has applied to the society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat.
Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.
Kailash H. Patil
Date: 30/12/2022 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE
Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mr. Dinar K. Date and Smt. Pradnya K. Date are member of Shiv Kala Co-op. Hsg. Society Ltd. and Owner of Flat No. A-204, on Second Floor, in EC-39, Building known as Shiv Shakti in Shiv Kala Co-op Hsg. Society Ltd., Evershine City, on Survey No.260 & 261 of Village Achole, Vasai East, Dist Palghar 401208. Whereas Smt. Pradnya K. Date died instated on 28/12/2016 leaving behind one son Mr. Dinar K. Date and two daughter Mrs. Priti Amol Padte and Mrs. Chaitali Yogesh Bhawe. My client Mr. Dinar K. Date has applied to the society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my clients in respect of said Flat.
Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.
Kailash H. Patil
Date: 30/12/2022 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE
Notice is hereby given on behalf of my client SANJAY R. TULASKAR who is the owner of Flat No. A-301, Shantini Empress Co-op Hsg. Soc. Ltd., Bldg No. 24 & 25, Poomanagar Complex, Mira Road Thane 401107. SANJAY R. TULASKAR Lost Original Share Certificate No. 012 Distinctive bearing No. 56 to 60 Reg. No. TNA/(TNA)/HSG/(TC) 15205/2003-2004. If any person is having any claim or objection in the respect of the share certificate No.012 of above said Flat by way of sale, exchange, gift, mortgage, lien or otherwise however and also regarding any objection of any legal heir then the objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. 14 days it will be believed that there is no claim from any person regarding Share Certificate and society has free to issue Share certificate on the name of SANJAY R. TULASKAR owner of the Flat premises and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable.
Sd/-
Prakash E. Mhatre B.A.L.L.B
ADVOCATE HIGH COURT
C-55, Shaanti Shopping Centre, Nr. Mira Road Railway Station, East THANE 401 107

PUBLIC NOTICE
As per instructions of my client MR. PRAKASH MANTRI, residing at Mumbai. Mr. Sant Charandasi & Mrs. Sushila Mantri (My client's Mother) has purchased Flat No. D-06, 1st Floor, Wing D, Sadanand Park Co-op Housing Society Limited, situated at 249A (Part) of Village Borivali, Linking Road, MHB Colony, Borivali (W), Mumbai 400092, And Whereas Mr. Sant Charandasi & Mrs. Sushila Mantri both are (50% & 50%) owners of the said above flat. As informed Mrs. Sushila Mantri expired on 14th December, 2006. Mr. Prakash Mantri (Son) (My client), and Mrs. Kamlesh Mantri (Daughter in Law) (Wife of Mr. Kishan Mantri), and Mr. Vishal Mantri (Grand Son) (Son of Mr. Kishan Mantri), and Mrs. Veena Birla (Daughter) and Mrs. Usha Shah (Daughter), are only Five (05) legal heirs behind Late Mrs. Sushila Mantri. The said above Flat i.e. Flat No. D-06 is going to be sold after a few days, if any objection please contact below advocate. And also I hereby invite any person/s or institute having any claim, title, interest and/or legal rights may contact/handover the same to the advocate mentioned hereunder with all the concerned documents in writing within 14 (Fourteen) days of publication of this notice. Any claims received after 14 (Fourteen) days from the date of publication of this notice shall not be entertained.
Sd/-
Place: Mumbai
Date: 29/12/2022.
Advocate Poonam D. Awari
Shop No. 5, Jay Vijay Society, Ghatkopar West, Mumbai - 400 086.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given by i) Geetanjali G. Sohani ii) Minal Ganesh Sohani Purchase the Said Flat No-403, 4th Floor, Kc. Building, "Pineapple" - CHSL, Area-3, 59 sq.mtr (Built-up), Survey No-169, CTS No-1627A, Village- Maroshi, Aarey Colony, Goregaon (E), Taluka- Borivali, Dist- Mumbai Sub-urban From i)Soneshwar Prasad ii)Shalini Prasad Dated- 09/01/2015 vide Reg No- 293/2015 at Borivali 1; by way of registered Sale Deed i) Soneshwar Prasad ii)Shalini Prasad has purchased the said property from i)Clement Tobias Aaron ii)Karen Clement Aaron Dated- 12/03/2012 vide Reg No- 1992/2012 at Borivali 1 by way of Registered Sale Deed and i)Clement Tobias Aaron ii)Karen Clement Aaron purchased the said property from M/s Royal Palms (In) Pvt Ltd formerly known as Amir Parks and Amusement Pvt Ltd through Director Dilawarnency through POA Holder Dilip Uplekar Dated- 12/01/2007 vide Reg No- 115/2007 at Borivali-1 but, and i)Clement Tobias Aaron ii)Karen Clement Aaron purchased the said property from M/s Royal Palms (In) Pvt Ltd formerly known as Amir Parks and Amusement Pvt Ltd through Director Dilawarnency through POA Holder Dilip Uplekar Dated- 12/01/2007 vide Reg No-115/2007 at Borivali-1 is not traceable therefore if Any person who having any claim, Right, title and interest in the said flat by way of sale, gift, exchange, Mortgage, charge, lease, will, lien, succession or any other manner whatsoever should intimate the same to the undersigned with Documentary proof within Seven Days from the date of publication of this Notice at the address Provided hereunder.
Date - 30/12/2022
Add : Office No. 212, 2nd Floor, Krishna Complex, Near Morya Banquet Hall, Kalyan (w), Dist. Thane.
Sd/-
Adv. Preksha J. Gor

PUBLIC NOTICE
This is to notify my client M/s. AJS Royal Infra intends to purchase the Survey No. 133/7, Area : 24.60 Gunthas., being situated and lying at Village: Kausa, Dist. Thane 400612, lying, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and sub-registration District of Thane, (hereinafter referred to as the "Said Land") from 1) Mr. Gopinath Budhaji Chinchodkar 2) Mr. Rohidas Budhaji Chinchodkar 3) Mr. Bhim Budhaya Chinchodkar, 4) Mrs. Shevanta Badiram Mahskar 5) Mrs. Janibai Budhaji Chinchodkar (Seller) who has acquired right, title, interest, shares of said Land. Any person/s having any claim against the aforesaid Land or having any right, title, interest, lien, pledge, mortgage, or any other claims/s of any nature whatsoever against the said Land, requested to submit documentary evidence in support of their claim/s in writing to the undersigned within 21 days from the date of publication of this notice hereof. If no claim is made or received as required hereinabove, my client (purchaser) and sellers will be at liberty to complete further transaction in respect of the said Land without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intend purposes and not binding on my client/s.
From,
Sarfraz I. Shaikh
Advocate High Court,
Flat No.: 204, Samad House, Mahavir Nagar
Mumbai, Thane - 400 612 Mob: 8604565661
Email: advsarfarazshaikh@gmail.com

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh And 4 others are the owners of 1) Land Bearing Survey No-22, Hissa No-8, Area admeasuring 0-11-10 R. Sq. Mtrs., Rs.- 01/-, Paise -75/-, 2) Land Bearing Survey No-22, Hissa No-9, Area admeasuring 0-03-50 R. Sq. Mtrs., Rs.- 52/-, Paise - 50/- of Village - Waliv, Taluka - Vasai, District - Palghar, and the Owners intend give the said Land for Development purpose by making an application to the vasai virar city municipal corporation. Hence any party/Person/s having any Objection/Claim/Right should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper
Sd/-
Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh

PUBLIC NOTICE
Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mrs. Smita Gaurang Pawani was member of Shree Ashvinayak Industrial Premises Co-op Society Ltd. and Owner of Flat No. 105, on First Floor, in Building known as "Shree Ashvinayak, in Shree Ashvinayak Industrial Premises Co-op Society Ltd. situated at Village Waliv, Taluka Vasai, Dist Palghar. Whereas Mrs. Smita Gaurang Pawani died instated on 10/05/2021 leaving behind her husband Mr. Gaurang C Pawani and son Mr. Chintan Pawani as a legal heirs. My clients Mr. Gaurang C Pawani has applied to the society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat.
Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagri, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.
Kailash H. Patil
Date: 30/12/2022 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE
Public Notice is hereby given that my client Smt.Sanjivani Narayan Mhatre Intends to mortgage Flat No.405 of Society Sahaj Mitra Chs Ltd, B wing, situated Surve No.76,77,80 Hissa No.1,9,30 within the limit of Mauje- Kalwa, Tal.Thane, Dist- Thane
Any persons including legal heirs, having any claim, right, title, interests or objections over the said flat, shall inform the undersigned in writing with supporting proofs within a period of 7 days from the date of publication of this notice failing which any such claim by anyone shall not be considered.
Adv.Pravin M.Mhatre
Shop No.2, Vaibhav Apart., Court naka, Thane(w)-400601

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh And 4 others are the owners of 1) Land Bearing Survey No-22, Hissa No-8, Area admeasuring 0-11-10 R. Sq. Mtrs., Rs.- 01/-, Paise -75/-, 2) Land Bearing Survey No-22, Hissa No-9, Area admeasuring 0-03-50 R. Sq. Mtrs., Rs.- 52/-, Paise - 50/- of Village - Waliv, Taluka - Vasai, District - Palghar, and the Owners intend give the said Land for Development purpose by making an application to the vasai virar city municipal corporation. Hence any party/Person/s having any Objection/Claim/Right should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper
Sd/-
Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh And 4 others are the owners of 1) Land Bearing Survey No-22, Hissa No-8, Area admeasuring 0-11-10 R. Sq. Mtrs., Rs.- 01/-, Paise -75/-, 2) Land Bearing Survey No-22, Hissa No-9, Area admeasuring 0-03-50 R. Sq. Mtrs., Rs.- 52/-, Paise - 50/- of Village - Waliv, Taluka - Vasai, District - Palghar, and the Owners intend give the said Land for Development purpose by making an application to the vasai virar city municipal corporation. Hence any party/Person/s having any Objection/Claim/Right should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper
Sd/-
Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh And 4 others are the owners of 1) Land Bearing Survey No-22, Hissa No-8, Area admeasuring 0-11-10 R. Sq. Mtrs., Rs.- 01/-, Paise -75/-, 2) Land Bearing Survey No-22, Hissa No-9, Area admeasuring 0-03-50 R. Sq. Mtrs., Rs.- 52/-, Paise - 50/- of Village - Waliv, Taluka - Vasai, District - Palghar, and the Owners intend give the said Land for Development purpose by making an application to the vasai virar city municipal corporation. Hence any party/Person/s having any Objection/Claim/Right should come with undersign proof in writing to the following address within the 14 days of Publication of this notice in news paper
Sd/-
Mr. Abdul Qadir Abdul Hamid Shaikh

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my clients Mr. Saurabh K. Kuwadia and Mrs. Alpa Saurabh Kuwadia intends to purchase the Scheduled Property which is currently in possession of Mr. Parash Pratap Thakkar (legal heir of Pratapsingh R. Thakkar) who got entitled to the Scheduled Property by a Release Deed dated 20.05.2022 registered under No. KRL-3/ 9119/ 2022 read along with a Deed of Gift dated 20.05.2022 registered under No. KRL-3/ 9120/ 2022 from Mrs. Bhagirathi Pratapsingh Thakkar, Mr. Pradyumna Pratapsingh Thakkar, Mrs. Tarulata Anil Desai (legal heirs of Pratapsingh R. Thakkar). My clients have been instructed by the sellers that they are the only legal heirs of Pratapsingh R. Thakkar.
All/ any person having/ claiming rights, title, share, interest in the subject property of whatsoever nature is/ are hereby requested claim the same within 15 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed based on the title of the said Flat marketable and free from all encumbrances.
Schedule of the Property
Flat No. B-502 on the Fifth Floor in the Building consisting of Ground/Stilt plus Seven Floors known as "Sai Darshan", belonging to SAI DARSHAN 'B' CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Sai Darshan, Building No. B, Garden Lane, Gamdevi Road, Ghatkopar (E), Mumbai 400 086, admeasuring 537 sq. feet Built Up Area, constructed on or about 1994 bearing City Survey No. 134, 135, 136 in Village Ghatkopar, Taluka: Kurla, District: Mumbai Suburban.
Dated this 27th day of December, 2022
Adv. Bavadeepika Shetty
(Advocate High Court)
Gala No.1, Manish Industrial. Estate No.1, Samarthkrupa Nagar, Vasai (East), Palghar - 401 208.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my clients Mr. Sanjeev Jethwani was jointly entitled to the Scheduled Property along with his late wife Smt. Vijayata Sanjeev Jethwani vide a Deed of Confirmation dated 27.06.2007 registered under No. KRL-1/ 04857/ 2007 and Agreement of Transfer dated 09.11.2005. Smt. Vijayata Sanjeev Jethwani died instestate on 16.02.2016 leaving behind Mr. Sanjeev Jethwani, Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani and vide a Deed of Release dated 28.03.2018 registered under No. KRL-1/ 3567/ 2018 the said Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani released their rights title and interest in the said flat in favor of Mr. Sanjeev Jethwani. All/ any person having/ claiming rights, title, share, interest in the subject property of whatsoever nature is/ are hereby requested claim the same within 7 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed based on the title of the said Flat marketable and free from all encumbrances.
Schedule of the Property
Flat No. 603, adm. 422 sq. ft. (Carpet Area) along with Terrace adm. 415.5 Sq. Ft. in B Wing on 6th floor of Building known as Shiv Dham in Om Shivdham Co-op Hsg. Soc. Ltd., situated at RC Marg, Opp Laxmi Colony, Chembur, Mumbai-400074 bearing CTS No. 311 of Village: Wadhavali, Taluka: Kurla
Dated this 27th day of December, 2022
Adv. Bavadeepika Shetty
(Advocate High Court)
Gala No.1, Manish Industrial. Estate No.1, Samarthkrupa Nagar, Vasai (East), Palghar - 401 208.

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT MY CLIENT MR. BHUSHAN ARUN PAWAR WOULD LIKE TO BROUGHT TO THE NOTICE OF ALL THE PEOPLE THAT HE HIMSELF I.E. MR. BHUSHAN ARUN PAWAR AND MR. ARUN VITHHAL PAWAR WERE JOINTLY PURCHASED FLAT NO. 2103, BUILDING NO.12 ELYMUS IN "REGENCY ANANTAM" ADMEASURING 59.50 SQ.MTRS. RERA BUILT UP AREA, SITUATED AT: TEN VARIOUS SURVEY NOS. & HISSA NOS. OF MOUJE : DAVDI, DOMBIVLI (EAST). MR. ARUN VITHHAL PAWAR DIED ON OR ABOUT 05.02.2021. MR. ARUN VITHHAL PAWAR HAVING FOLLOWING TWO LEGAL HEIRS :- 1) SMT. SUNITA ARUN PAWAR (WIFE) 2) MR. SWAPNIL ARUN PAWAR (SON). AFTER THE DEATH OF MR. ARUN VITHHAL PAWAR - JOINT OWNER MEMBER / SHARE HOLDER MR. BHUSHAN ARUN PAWAR WILL BECOME ABSOLUTE & EXCLUSIVE OWNER MEMBER OF THE SAID SOCIETY BY OBSERVING PROPER PROCEDURES PER PROVISIONS OF BYE-LAWS OF THE SOCIETY.
BY THIS NOTICE CLAIMS ON 50% SHARE HOLDING(RIGHTS) OF LATE MR. ARUN VITHHAL PAWAR - OF ANY PERSON / ARE INVITED EITHER BY WAY OF ANY LEGAL RIGHTS, INTEREST, LIEN, WILL, MORTGAGE, COURT ORDER OR ANY OTHER LEGAL WAY, WITHIN 14 DAYS FROM DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE TO THE FOLLOWING ADDRESS ALONG WITH ALL LEGAL DOCUMENTS AND PROOF IN WRITING AT D/115, 1 ST FLOOR, MADHAVASHRAM NAGAR NO. 2 CHSL, RAMNAGAR, SHIV MANDIR RD., DOMBIVLI (E) 421 201 OTHERWISE IT WILL BE TREATED THAT THERE ARE NO OBJECTIONS OR CLAIMS ON FLAT NO. 2103, BUILDING NO.12 ELYMUS IN "REGENCY ANANTAM" CHSL.
Sd/-
ADV. AISHWARYA VAJJAPURKAR
ADVOCATE - HIGH COURT
DATE:-30.12.2022

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my clients Mr. Sanjeev Jethwani was jointly entitled to the Scheduled Property along with his late wife Smt. Vijayata Sanjeev Jethwani vide a Deed of Confirmation dated 27.06.2007 registered under No. KRL-1/ 04857/ 2007 and Agreement of Transfer dated 09.11.2005. Smt. Vijayata Sanjeev Jethwani died instestate on 16.02.2016 leaving behind Mr. Sanjeev Jethwani, Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani and vide a Deed of Release dated 28.03.2018 registered under No. KRL-1/ 3567/ 2018 the said Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani released their rights title and interest in the said flat in favor of Mr. Sanjeev Jethwani. All/ any person having/ claiming rights, title, share, interest in the subject property of whatsoever nature is/ are hereby requested claim the same within 7 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed based on the title of the said Flat marketable and free from all encumbrances.
Schedule of the Property
Flat No. 603, adm. 422 sq. ft. (Carpet Area) along with Terrace adm. 415.5 Sq. Ft. in B Wing on 6th floor of Building known as Shiv Dham in Om Shivdham Co-op Hsg. Soc. Ltd., situated at RC Marg, Opp Laxmi Colony, Chembur, Mumbai-400074 bearing CTS No. 311 of Village: Wadhavali, Taluka: Kurla
Dated this 27th day of December, 2022
Adv. Bavadeepika Shetty
(Advocate High Court)
Gala No.1, Manish Industrial. Estate No.1, Samarthkrupa Nagar, Vasai (East), Palghar - 401 208.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my clients Mr. Sanjeev Jethwani was jointly entitled to the Scheduled Property along with his late wife Smt. Vijayata Sanjeev Jethwani vide a Deed of Confirmation dated 27.06.2007 registered under No. KRL-1/ 04857/ 2007 and Agreement of Transfer dated 09.11.2005. Smt. Vijayata Sanjeev Jethwani died instestate on 16.02.2016 leaving behind Mr. Sanjeev Jethwani, Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani and vide a Deed of Release dated 28.03.2018 registered under No. KRL-1/ 3567/ 2018 the said Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani released their rights title and interest in the said flat in favor of Mr. Sanjeev Jethwani. All/ any person having/ claiming rights, title, share, interest in the subject property of whatsoever nature is/ are hereby requested claim the same within 7 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed based on the title of the said Flat marketable and free from all encumbrances.
Schedule of the Property
Flat No. 603, adm. 422 sq. ft. (Carpet Area) along with Terrace adm. 415.5 Sq. Ft. in B Wing on 6th floor of Building known as Shiv Dham in Om Shivdham Co-op Hsg. Soc. Ltd., situated at RC Marg, Opp Laxmi Colony, Chembur, Mumbai-400074 bearing CTS No. 311 of Village: Wadhavali, Taluka: Kurla
Dated this 27th day of December, 2022
Adv. Bavadeepika Shetty
(Advocate High Court)
Gala No.1, Manish Industrial. Estate No.1, Samarthkrupa Nagar, Vasai (East), Palghar - 401 208.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the general public that my clients Mr. Sanjeev Jethwani was jointly entitled to the Scheduled Property along with his late wife Smt. Vijayata Sanjeev Jethwani vide a Deed of Confirmation dated 27.06.2007 registered under No. KRL-1/ 04857/ 2007 and Agreement of Transfer dated 09.11.2005. Smt. Vijayata Sanjeev Jethwani died instestate on 16.02.2016 leaving behind Mr. Sanjeev Jethwani, Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani and vide a Deed of Release dated 28.03.2018 registered under No. KRL-1/ 3567/ 2018 the said Mrs. Priyanka Kunal Khemlani nee Miss Priyanka Sanjeev Jethwani and Ms. Shivani Sanjeev Jethwani released their rights title and interest in the said flat in favor of Mr. Sanjeev Jethwani. All/ any person having/ claiming rights, title, share, interest in the subject property of whatsoever nature is/ are hereby requested claim the same within 7 days of the publication of this notice, failing which any such claim/ claims, if any of such person/ organization/ firm shall be deemed to have been waived and not binding on my clients and my client may proceed based on the title of the said Flat marketable and free from all encumbrances.
Schedule of the Property
Flat No. 603, adm. 422 sq. ft. (Carpet Area) along with Terrace adm. 415.5 Sq. Ft. in B Wing on 6th floor of Building known as Shiv Dham in Om Shivdham Co-op Hsg. Soc. Ltd., situated at RC Marg, Opp Laxmi Colony, Chembur, Mumbai-400074 bearing CTS No. 311 of Village: Wadhavali, Taluka: Kurla
Dated this 27th day of December, 2022
Adv. Bavadeepika Shetty
(Advocate High Court)
Gala No.1, Manish Industrial. Estate No.1, Samarthkrupa Nagar, Vasai (East), Palghar - 401 208.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client, Smt. Usha Girish Kumar Parmar, of Flat No. 206 On the Second Floor, B-Wing, in the Building Known as "GEETA SANDESH CHS. LTD.", Achole Road, Village - Achole, Nallasopara East, Taluka - Vasai, District - Palghar- 401209. Her Husband Mr. Girish Kumar Karsanbhai Parmar Died on - 17/02/2021. He leaving behind his Smt. Usha Girish Kumar Parmar - Wife, & Mr. Dixit Girish Kumar Parmar - Son, & Mrs. Shaloo Paresht Darji (Before Marriage Name) Miss. Shaloo Girish Kumar Parmar - Daughter, are Legal Heirs. No Any Else.
No I hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of said flat however are hereby required to make the same known in writing to our advocate office within 14 days from the date of publication.
Date- 29/12/2022
MR. D. S. TIWARI
(Advocate High Court)
Add- Shop No. 19, Akanksha Tower, Near Railway Station, Nallasopara (E)

PUBLIC NOTICE
As per instructions of my client MR. VINOD ARUN LOTEKAR, residing at Mumbai. Mr. Vinod Arun Lotekar (My Client) and Mr. Akshay Arun Lotekar had purchased the ownership Flat from Mr. Raghunath Madhavan Nair i.e. Flat No. 301, 3rd Floor, New Shivshakti Darshan Co-op Housing Society Limited, situated at survey No. 77(Part) of Village Navghar, Jain Nagar, Near Lokmanya Vidyalaya, Navghar Road, Bhayandar East, Thane. Mr. Raghunath Madhavan Nair is sole legal heir of above flat premise. I hereby invite any person/s or institute having any claim, title, interest and/ or legal rights may contact/handover the same to the advocate mentioned hereunder with all the concerned documents in writing within 14 (Fourteen) days of publication of this notice. Any claims received after 14 (Fourteen) days from the date of publication of this notice shall not be entertained.
Sd/-
Place: Mumbai
Date: 29/12/2022.
Advocate Poonam D. Awari
Shop No. 5, Jay Vijay Society, Ghatkopar West, Mumbai - 400 086.

IN THE CITY CIVIL COURT OF BOMBAY AT DINDOSHI, (BORIVALI DIVISION) Summary Civil Suit No. 527 Of 2021
Mr. Sayyed Mohammed Arif,
1404, Building 341 CHS Ltd., Penkar Pada Road, Shrusti Sector No.3, Mira Road East, Thane- 401107.
Mob:- 8080908921 | Email:- smarif974@gmail.com
...Plaintiffs
V/s
1) Mr. Dhananjay Madhvan Nair,
A-501, Atlanta CHS Ltd., Kandarpada Link Road, Dahisar (W), Mumbai-400 068. Mob:- 08652486384/ 07715936697. **...Defendant no.1**
2) Mrs. Jayashree Shreenivasan,
A-501, Atlanta CHS Ltd., Kandarpada Link Road, Dahisar (W), Mumbai-400 068. Mob:- 00971557358161. **...Defendant no.2**
TAKE NOTICE THAT, Hon'ble Court will be moved before his Honour Judge Shri. A.V. Dhuldhule Presiding in Court Room No.5 on 17/02/2023 at 11.00 a.m. in the forenoon by the abovenamed plaintiff for following reliefs.
a) This Hon'ble Court passed an order and decree in favour of the plaintiff and against the defendant directing the defendant to pay a sum of Rs 11,55,000/- (Rupees Eleven Lakh Fifty Five Thousand only) and more particularly set out in the particulars of claim annexed in the Exhibit "I" Further directing the Defendant to pay to the plaintiff the interest @ 18% p.a on the principal amount of Rs. 7,50,000/- (Rupees seven Lakh Fifty Thousand only) from the date of the suit till payment and/or realisations and cost thereof.
b) For such other and further reliefs as this Hon'ble Court may deem fit and proper in the circumstances of the case.
c) For Costs of the suit,
Dated this 07th day of December, 2022. **Court Seal** **Sd/-**
MR. CHANDAN J. JAISWAL
1459, Dhavgi, LBS Nagar, Uttan, Bhayander west, Thane- 401106, Maharashtra.
Mob:- 9768376845. Email:- advcajaiswal214@gmail.com

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT MY CLIENT MR. BHUSHAN ARUN PAWAR WOULD LIKE TO BROUGHT TO THE NOTICE OF ALL THE PEOPLE THAT HE HIMSELF I.E. MR. BHUSHAN ARUN PAWAR AND MR. ARUN VITHHAL PAWAR WERE JOINTLY PURCHASED FLAT NO. 2103, BUILDING NO.12 ELYMUS IN "REGENCY ANANTAM" ADMEASURING 59.50 SQ.MTRS. RERA BUILT UP AREA, SITUATED AT: TEN VARIOUS SURVEY NOS. & HISSA NOS. OF MOUJE : DAVDI, DOMBIVLI (EAST). MR. ARUN VITHHAL PAWAR DIED ON OR ABOUT 05.02.2021. MR. ARUN VITHHAL PAWAR HAVING FOLLOWING TWO LEGAL HEIRS :- 1) SMT. SUNITA ARUN PAWAR (WIFE) 2) MR. SWAPNIL ARUN PAWAR (SON). AFTER THE DEATH OF MR. ARUN VITHHAL PAWAR - JOINT OWNER MEMBER / SHARE HOLDER MR. BHUSHAN ARUN PAWAR WILL BECOME ABSOLUTE & EXCLUSIVE OWNER MEMBER OF THE SAID SOCIETY BY OBSERVING PROPER PROCEDURES PER PROVISIONS OF BYE-LAWS OF THE SOCIETY.
BY THIS NOTICE CLAIMS ON 50% SHARE HOLDING(RIGHTS) OF LATE MR. ARUN VITHHAL PAWAR - OF ANY PERSON / ARE INVITED EITHER BY WAY OF ANY LEGAL RIGHTS, INTEREST, LIEN, WILL, MORTGAGE, COURT ORDER OR ANY OTHER LEGAL WAY, WITHIN 14 DAYS FROM DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE TO THE FOLLOWING ADDRESS ALONG WITH ALL LEGAL DOCUMENTS AND PROOF IN WRITING AT D/115, 1 ST FLOOR, MADHAVASHRAM NAGAR NO. 2 CHSL, RAMNAGAR, SHIV MANDIR RD., DOMBIVLI (E) 421 201 OTHERWISE IT WILL BE TREATED THAT THERE ARE NO OBJECTIONS OR CLAIMS ON FLAT NO. 2103, BUILDING NO.12 ELYMUS IN "REGENCY ANANTAM" CHSL.
Sd/-
ADV. AISHWARYA VAJJAPURKAR
ADVOCATE - HIGH COURT
DATE:-30.12.2022

RKD AGRI & RETAIL LIMITED
Registered Off. : DB-102, Saraswati Apt. Radhakrishna Marg, Mogra Village, Andheri (East), Mumbai - 400069
Phone: 022-268751 80 | Email: hmalchulfoodproducts@gmail.com | Website: www.hfpltd.in
CIN: L15400MH1986PLC316001

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EOGM") of the Company will be held on Wednesday, the 25th January, 2023 at 3.00 p.m. at B-102, Saraswati Apt. Radhak

